

केंद्र शासनाचे सन २०१८-२०१९ या वित्तीय
वर्षाकरीता आयकर कपातीबाबतचे परिपत्रक....

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: आयकर २०१९/प्र.क्र.४/१९/कोषा-प्रशा-५
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
तारीख: ११ जानेवारी, २०१९

वाचा -

केंद्र शासनाचे वित्त मंत्रालयाचे परिपत्रक क्रमांक :०१/२०१९ एफ नं २७५/
१९२/ २०१९-IT(B) दिनांक १ जानेवारी २०१९

शासन परिपत्रक :-

केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने निर्गमित केलेले दिनांक १ जानेवारी २०१९ चे वित्तीय वर्ष २०१८-१९ करीता (कर निर्धारण वर्ष २०१७-१८) आयकर कपातीबाबतचे परिपत्रक क्रमांक: ०१/२०१९ एफ नं.२७५/१९२/२०१८-IT(B) दिनांक १ जानेवारी २०१९ च्या सहपत्रासह केंद्र शासनाच्या <http://incometaxindia.gov.in> या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी केंद्र शासनाच्या वर नमूद केलेल्या परिपत्रकातील माहिती त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुखांच्या निदर्शनास आणावी व आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१९०११११४३४०४०५०५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(इंद्रजीत गोरे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१.मा.विरोधी पक्षनेता, विधानसभा / विधान परिषद, महाराष्ट्र विधानमंडळ
सचिवालय, मुंबई.

२.सर्व सन्मानिय विधानसभा / विधान परिषद व संसद सदस्य,

- ३.राज्यपालांचे सचिव
- ४.मुख्यमंत्र्यांचे सचिव
- ५.सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
- ६.सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग
- ७.मंत्रालयीन सर्व विभागांच्या अधिन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख.
- ८.प्रबंधक, मुळ न्यायालय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई
- ९.प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा)- १, महाराष्ट्र, मुंबई
- १०.प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई
- ११.महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर
- १२.महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर
- १३.आयुक्त, आयकर (TDS) चर्नीरोड, मुंबई ४००००२
- १४.आयुक्त, आयकर (TDS) सिव्हील लाईन, नागपूर ४४४००१
- १५.प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा) मुंबई
- १६.सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
- १७.सचिव, महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालय, मुंबई
- १८.प्रबंधक, लोक आयुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
- १९.प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई
- २०.मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- २१.विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली
- २२.सर्व विभागीय आयुक्त
- २३.सर्व जिल्हाधिकारी
- २४.सर्व जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- २५.संचालक , लेखा व कोषागारे, मुंबई
- २६.अधिदान व लेखाअधिकारी, मुंबई
- २७.सहसंचालक,लेखा व कोषागारे,कोकण/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/
अमरावती
- २८.मुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई
- २९.सहसंचालक,स्थानिक निधी लेखा मुंबई
/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती
- ३०.वित्त विभागातील सर्व कार्यासने
- ३१.निवड नस्ती कोषा प्र.५